

WHITE ORGANIC RETAIL LIMITED

Gala No.5F/D, Malad Industrial Units Coop Soc Ltd, Kachpada, Ramchandra Lane Extension, Malad (W), Mumbai 400064 | Tel: +91.22.75011983 | Fax: +91.22.25011984 | Web: whiteorganics.co.in | Email: info@whiteorganics.co.in | CIN: L01100MH2011PLC225123

09th February, 2022

To,
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai- 400 001

Scrip Code: 542667

Subject - Submission of newspaper publication

Ref: Regulation 30 & 33 of SEBI (Listing Obligation & Disclosure) Requirements, 2015

Dear Sir,

Please find enclosed the publications made for Unaudited financial results for the quarter and financial period ended 31st December, 2021 in Financial Express – English & Mumbai Lakhsadeep - Marathi Edition.

Kindly take the above on your record

Thanking You, Yours faithfully

For White Organic Retail Limited

Ronak Desa

CFO

11

From the Front Page

LIC DRHP may be filed tomorrow: **DIPAM** secy

So far in FY22, the government has collected only ₹12,030 crore

disinvestment receipts. Speaking with FE, finance secretary TV Somanathan had said that a very conservative estimate of LIC IPO receipt is included in the RE as neither the valuation, nor the size of the issue was known at the time of fixing the estimate. Sources indicated that only ₹60,000 crore from the LIC IPO was factored in the disinvestment RE for FY22.

The valuation of life insurance companies is usually 3 to 5 times higher than their embedded value. So, LIC's valuation could be in excess of ₹15 lakh crore. So, even a 7-10% stake sale could fetch ₹1.05-1.5 lakh crore if its value is estimated at around ₹15 lakh crore.

The government plans to keep a portion of IPO for LIC policyholders, who could also get discounts as the government wants to rope in a larger section of retail investors. Similarly, the government is in the process of approving a 20% foreign investment limit in LIC to rope in foreign investors to make the IPO a huge success.

With most of the preparatory work done in consultation with market regulator Sebi, Pandey had said earlier that its approval for LIC IPO could come in quickly after the DRHP is filed.

Millions get ration at places

At the same time, the families of the migratory beneficiaries back home continue to avail the balance ration entitled under

The portability is supported by digitisation of all the 24 crore ration cards with Aadhaar seeding. Also, 96% of shops (FPSs) in the country have e-PoS machines installed. biometric and Aadhaar authentication of NFSA portability.

"Currently, close to 90% of

NFSA are biometrically authenticated," Sudhanshu Pandey, secretary, Department Food and Public

Prior to the launch of ONORC, because of the defined coverage

Along with 10 digits of a

beneficiary in a ration card.

As per estimates, 5-6 crore people are intra-state migrants, moving from one district to another in their

around 77 crore beneficiaries out of around the 81 crore covered under NFSA can avail the ONORC portability facility. Only Assam is yet to join ONORC.

ministry, through digitalisation and Aadhaar seeding, 4.74 crore duplicate ration cards have been weeded out by states and UTs during 2013 to 2021.

	TRF LIMITED CIN: L74210JH1962PLC000700 Regd. Office: 11, Station Road, Burmamines, Jamishedpur - 831 007 Phone No.: 0657-2345727 email: comp_sec@trf.co.in website: www.trf.co.in EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS END		CMDCD 2024	
SI.	Particulars	Quarter ended 31.12.2021	Nine Months ended 31.12.2021	Rs. lakhs Quarter ended 31, 12, 2020
		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from operations (Net)	4,212.34	7,765.36	1,859.50
2	Net Profit/(Loss) from ordinary activities before exceptional items, tax & including discontinued operation	(1,483.73)	(4,961.34)	(4,519.10)
3.	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax and Minority Interest including discontinued operation	(1,484.92)	(4,968.47)	(3,859.48)
4.	Other Comprehensive Income	(21.87)	(46.55)	(615.07)
5.	Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after tax, Minority Interest and Other Comprehensive Income (after tax) including discontinued operation	(1,506.79)	(5,015.02)	(4,474.55)
6.	Paid up Equity Share Capital	1,100.44	1,100.44	1,100.44
7.	Earning/(Loss) per share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operation) not annualised (Rs)	(13.49)	(45.15)	(35.07)
	Basic and diluted EPS before and after extraordinary items (Rs)	(13.49)	(45.15)	(35.07)
Note 1. Ti	t : ne information of the Company on standalone basis is as follows :	Quarter	Nine Months	Rs. lakh Quater

SI.	Particulars	Quarter ended 31.12.2021	Nine Months ended 31.12.2021	Quater ended 31,12,2020
		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from operation (Net)	4,212.34	7,765.38	1,859.50
2.	Net Profit / (Loss) before exceptional items & tax	(1,514.54)	(4,427,50)	(1,441.68)
3.	Other Comprehensive Income	(59.96)	(163.23)	28.27
4.	Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after tax and Other Comprehensive Income (after tax)	(1,688.45)	(5,079.93)	(2,713.63)
5.	EPS (Rs)	(14.80)	(44.68)	(24.92)

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's website www.trf.co.in and also on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nse-india.com.

Figures for the previous periods have been regrouped and reclassified to confirm to the classification of the current period, where necessary For and on behalf of the Board Jamshedpur Alok Krishna February 08, 2022 Managing Director

♦ Nippon india Mutual Fund Wealth sets you free

Nippon Life India Asset Management Limited

(CIN - L65910MH1995PLC220793) Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg,

Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 **Record Date**

Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com

February 14, 2022 NOTICE NO. 111 Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved the following

Distribution on the face value of Rs. 10/- per unit under Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of the undernoted scheme of NIMF, with February 14, 2022 as the record date: Amount of Distribution NAV as an Enhanced

Name of the Scheme(s)	(₹ per unit)*	NAV as on February 07, 2022 (₹ per unit)
Nippon India Balanced Advantage Fund - IDCW Option	0.1500	28.9130
Nippon India Balanced Advantage Fund - Direct Plan - IDCW Option	0.1300	36.5037

*Income distribution will be done, net of tax deducted at source, as applicable.

WHITE ORGANIC RETAIL LIMITED

CIN: L01100MH2011PLC225123 Reg Off: 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077; India

December 31, 2021

Current

Quarter

ended

(Unaudited)

520.06

520.06

1,090.80

4.77

4.77

4.77

4.77

*This being the first consolidation period, corresponding figures of the previous half year ended 31st December, 2021 are not mentioned.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are

available on the Stock Exchange websites. - www.bseindia.com and on the website of the Company: http://: www.whiteorganics.co.in

Extract of Standalone Unaudited

Financial period Ended

(Rs. In Lacs except EPS)

December 31, 2021

December 31,

2020

Previous Year

orresponding

Unaudited)

1684.84

48.28

48.28

48.28

0.44

0.44

0.44

0.44

1,090.80

Quarter

Financial Results for the Quarter &

Year to

date

Figures

(Unaudited)

7314.61

602.18

602.18

602.18

1.090.80

5.52

5.52

5.52

5.52

Pursuant to payment of dividend/IDCW, the NAV of the Scheme will fall to the extent

of payout, and statutory levy, if any. The IDCW payout will be to the extent of above mentioned Distribution amount per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.

For units in demat form: IDCW will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Scheme as on record date.

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned scheme, whose names appear on the

register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the IDCW. For Nippon Life India Asset Management Limited

(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai February 08, 2022

Particulars

Net Profit / (Loss) from ordinary activities after tax

Total income from operations (net)

(after Extraordinary items)

Equity Share Capital

(of Rs. 10/- each)

(of Rs. 10/-each)

Basic:

Diluted:

Basic:

Diluted

07.02.2022

Net Profit / (Loss) for the period after tax

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]*

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items)

Earnings Per Share (after extraordinary items)

Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Extract of Standalone Unaudited

Financial period Ended

(Rs. In Lacs except EPS)

December 31, 2021

December 31

2020

Previous Yea

orresponding

Quarter

(Unaudited)

Financial Results for the Quarter &

Year to

date **Figures**

(Unaudited)

7314.61 602.27

602.27

602.27

1,090.80

5.52

5.52

5.52

5.52

For White Organic Retail Limited

Darshak Rupani

DIN: 03121939

Managing Director

By and on behalf of the Board of Directors

December 31, 2021

Current

Quarter

ended

Jnaudited

520.15

520.15

520.15

4.77

4.77

4.77

4.77

1,090.80

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Aster DM Healthcare Limited

CIN: L85110KA2008PLC147259

Karnataka, India, Tel: +91 484 6699999 Email:cs@asterdmhealthcare.com Website: www.asterdmhealthcare.com

STATEMENT OF LINAUDITED FINANCIAL DESLIETS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

			Consolidated	((Amount in INR crores except per share data Standalone						
Particulars		Quarter ende	d	Nine Months ended Y		Year ended	Quarter ended		ed Nine Mc		ths ended	Year ended
	31-Dec-21 (Unaudited)		31-Dec-20 (Unaudited)	31-Dec-21 (Unaudited)	VALUE OF THE PARTY OF THE	Marin Date Con Co.	31-Dec-21 (Unaudited)	30-Sep-21 (Unaudited)	100 - 11 - 17 / - 10	31-Dec-21 (Unaudited)	77	31-Mar-21 (Audited)
Total income	2,661.09	2,513.45	2,233.31	7,554.17	6,237.71	8,658.40	301.90	291.92	221.72	853.34	527.35	768.17
Net profit/ (loss) before tax	181.34	135.20	115.23	387.03	83.08	205.05	19.34	15.39	(7.52)	27.31	(54.54)	(68.04)
Net profit/ (loss) after tax	168.20	127.62	107.45	355.42	61.11	177.83	19.34	15.39	(7.52)	27,31	(54.54)	(68.78)
Total Comprehensive Income/ (loss)	171.21	126.35	54.68	376.60	18.84	128.12	19.34	15.39	(7.52)	27,31	(54.54)	(68,77)
Equity Share Capital	497.17	497.16	497.02	497.17	497.02	497.04	497.17	497.16	497.02	497.17	497.02	497.04
Other Equity	- L	(*)	-	-	-	2,875.42	180	141	*	-		2,367.07
Earnings per share (Face value of INR 10 each)	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Annualised
Basic	2.98	2.15	1.86	6.03	0.85	2.97	0.39	0.46	(0.15)	0.55	(1.10)	(1.38)
Diluted	2.98	2.15	1.86	6.02	0.85	2.97	0.39	0.46	(0.15)	0.55	(1.10)	(1.38)

- The unaudited consolidated and standalone financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2021 have been reviewed by the Audit Committee on February US, 2022 and approved by the Board of Directors at its meeting held on February 08, 2022.
- •The above is an extract of the detailed format of guarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the guarterly financial statements is made available on the Company's website at www.asterdmhealthcare.com/investors and stock exchange website at BSE https://www.bseindia.com/ and NSE https://www.nseindia.com/.
- The Statement has been subjected to limited review by Deloitte Haskins and Sells, the statutory auditor of the Company. The review report of the auditor is unmodified.

For Aster DM Healthcare Limited Dr. Azad Moopen Chairman and Managing Director

DIN: 00159403

ENDURANCE

Complete Solutions

Place: Dubai Date: February 08, 2022

financialexp.epam.in

of work

NFSA.

around 5.4 lakh fair price There are facilities of beneficiaries at the time of lifting the foodgrain through

monthly transactions under

Distribution, said.

of beneficiaries under NFSA, it was difficult for migrant beneficiaries to get a new ration card issued at the place of their work. Thus, beneficiaries under NFSA used to be deprived of their food security benefits in the event of migration or being away from their villages and towns or designated FPSs.

ration card, two digits were appended to create unique member IDs of each people migrate seasonally to various states in search of livelihood. Around 8 crore

home state. At present, under ONORC

According to the food

No. 31" **Particulars** 31" 31" 31" 31¹¹ 31" December December, December, December, December, December 2021 2020 2021 2021 2020 2021 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited 1 Total Income 14,939.05 15,320.47 41,574.16 18.965.89 20,467.03 54,987.02 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax and 4,475.97 1,190.37 2,097.15 3,933.01 1,179.27 2,492.74 Exceptional items) 3 Net Profit/(Loss) for the period before tax 1,190.37 1,984.90 3,618.51 1,179.27 2,380.49 (after Exceptional items) 4 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items) 878.46 1,505.49 2,670.09 946.36 1,900.50

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

Quarter ended

Standalone

ENDURANCE TECHNOLOGIES LIMITED

CIN: L34102MH1999PLC123296

Registered Office: E-92, M.I.D.C. Industrial Area, Waluj, Aurangabad - 431 136 (Maharashtra), India

Website: www.endurancegroup.com, Email: investors@endurance.co.in

Nine Months

ended

18.98

4,161.47 3,245.21 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 2,335.85 3,016.25 891.02 1,504.39 2,665.60 778.27 6 Paid-up Equity Share Capital (Face value of ₹10/- per share) 1,406.63 1,406.63 1,406.63 1,406.63 1,406.63 1,406.63 7 Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) -

SI.

No.

MUTUAL

Place: Aurangabad

Date: 8" February, 2022

Basic and diluted (not annualised)

a) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 8" February, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of these financial results.

10.70

6.25

The Consolidated financial results include results of the Company's subsidiaries in Italy and Germany.

Particulars 4 8 1

c) The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the guarter and nine months ended 31" December, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Company's website at www.endurancegroup.com and on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For and on behalf of the Board of Directors

ended

Anurang Jain Managing Director (DIN: 00291662)

13.51

6.73

23.07

₹ in million (except per share data)

Nine Months

ended

Consolidated

Quarter ended

Inspirisys Solutions Limited CIN: L30006TN1995PLC031736

Read. Office: First Floor, Dowlath Towers, New Door Nos. 57, 59, 61 & 63, Taylors Road, Kilpauk, Chennai – 600 010. Phone No. 044 4225 2000

Website: www.inspirisys.com; Email Id: nagaraj.v@inspirisys.com

Extract of the Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Year to date ended 31st December, 2021

3 Months

ended

3 Months

ended

31st December, 30th September, 31st December, 31st December

	(Rs.in	Lakh
he	Vear to	date

ended

(Unaudited) 8,413 (363) (363)	(Unaudited) 13,210 94 94	(Unaudited) 25,896 (1,806) (1,806)
(363)	94	(1,806)
(363)	94	200000000000000000000000000000000000000
		(1,806)
(397)		
	56	(1,876)
(396)	69	(1,958)
3,962	3,962	3,962
-	21	
(1.00) (1.00)	0.14 0.14	(4.74) (4.74)
	(1.00)	(1.00) 0.14

For Inspirisys Solutions Limited

Malcolm F. Mehta

Chairman & Chief Executive Officer

ii.	Particulars	3 Months ended 31st December, 2021	3 Months ended 30th September, 2021	3 Months ended 31st December, 2020	Year to date ended 31st December 2021	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
T,	Turnover	6,468	7,317	11,062	22,418	
ii.	Profit / (Loss) before tax	52	(339)	178	(386)	
iii.	Profit / (Loss) after tax	30	(373)	140	(456)	

NOTES:

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year to date ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com & www.nseindia.com and also on the Company's website at www.inspirisys.com

The Company has a trade receivable of ₹ 3,653 Lakhs as on 31 December 2021 from one of its subsidiary company Inspirisys

Solutions North America, Inc (ISNA). The balance reflects accumulation of receivables since financial year 2016-17. ISNA, the wholly owned subsidiary of Inspirisys Solutions Limited (ISL), India is the marketing arm for the offshore services offered and delivered to the US customers of ISNA from ISL India. ISNA has been working with customers in North America and have been engaging them for onsite business in the US and offshore business for ISL India. The trade receivables in the books of ISL India represents services performed and billed on ISNA over the years in respect of offshore services for the clients of ISNA. The Management is working on turning around the business performance of ISNA and are hopeful of generating profits to pay ISL India against the trade receivables and to this effect have drawn up business plans for the subsidiary for the next few years. In view of the above, the Management considers not making any provision towards any expected credit loss against these trade receivables from ISNA including GST liability if any on such export receivables together with interest thereon as we are hopeful of collecting the dues from ISNA. This is subject matter of qualification in the standalone and consolidated review report for the quarter ended 31st December 2021 30, September 2021, 31st December 2020, nine months year to date period ended 31st December 2021 and 31st December 2020 and audit report for the year ended 31 March 2021.

Place : Chennai

Date : 08.02.2022

Registered office: No.1785, Sarjapur Road, Sector -1, HSR Layout, Ward No.174, Agara Extension, Bangalore-560102,

विद्यार्थ्यांना शिष्यवृती अर्ज करण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

मुंबई, दि.८ जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नवीन अर्ज नोंदणी व नृतनीकरणासाठी मंगळवार १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील प्रवेशीत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज

www.mahadbtmahait. gov.in या संकेतस्थळावर मुदतीत करावेत. त्यानंतर त्या अर्जाची छायांकित प्रत कागदपत्रांसह आवश्यक महाविद्यालयात करावी. महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माळवढकर यांनी तेजस केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक समाजकल्याण, नांदेड या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅदिरकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न विद्यार्थ्यांना असणाऱ्या निर्वाहभत्ता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासन अनुदानित/ विनाअनुदानीत/ कायमविना अनुदानीत महाविद्यालयातील शैक्षणिक २०२१-२२ या वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचे

अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन

Total Income from operations

Equity Share Capital

Farning Per Share

(of Rs.10/- each)

Date: 08/02/2022

00.02.2022

Net Profit / (Loss) for the period (before Tax.

exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after exceptional and/or extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinav item)

Total Comprehensive Income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance sheet of previous year

(for continuing and discontuning operations)

पोर्टल

महाडीबीटी

झालेले आहे,

शालिमार पोडक्शन्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ए-९, श्री सिध्दीविनायक प्लाझा, लॉट क्र.बी-३१, लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३ 9200. Website:www.shalimarpro.co E-mail: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC228508

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ डिसेंबर, २०२१ रोजी . प्रेंचे प्रतीय तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षि वेत्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवसा याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात १२ फेब्रुवारी, २०२२ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची समा होणार आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिभूती जेथे सूचिबध्द आहे त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या vww.shalimarpro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेडकरि

विकाणः मुंबई तिलोकचंद कोठारी दिनांकः ०९.०२.२०२२ संचालक , डीआयएन:००४१३६२७

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती फुलीबेन कांतिलाल सोनी, स्वर्गीय श्री. <mark>कांतिलाल पुखराज सोनी यांची पत्नी,</mark> ज्यांचे दिनांक र मार्च, २०१५ रोजी निधन झाले आणि ते **फ्लॅट** क्र.ए/३०३, वैष्णवी हेरिटेज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. गाला नगर तलावाजवळ. आचोळे. गलासोपारा (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर-८०१२०९ या जागेच्या आणि अनक्रमांक ८१ ते ९० दोन्हीसह रु.५०/- प्रत्येकीचे १० शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.९ चे मालक होते. सदर फ्लॅट व सदर शेअर्स त्यांच्या नावावरून तीन मली व एक मलगा यांच्यासह कायदेशीर वारसदार असल्याने त्यांच्या स्वत:च्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस याबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस. गरण, अधिभार, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, गालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांन यांचे कार्यालय-एसआरव्ही लिगल एलएलपी, वाय.टी. रोड, विश्वकर्मा स्टील वर्क्सच्या वर, कॅनरा बँके समोर, दहिसर (पुर्व), मुंबई–४०००६८ येथे आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा याग किंवा स्थगित केले आहेत असे समजून हस्तांतर

ठिकाण: ठाणे

श्रीमती फुलीबेन कांतिलाल सोनीकरित (ॲड. सुरज विश्वकर्मा) रसआरव्ही लिगल एलएलपीचे भागीदार आज दिनांकीत ०९ फेब्रुवारी, २०२२

PUBLIC NOTICE

Mr. Rajesh Shivji Sugandhi was the owner o office premises being and situated at Office No. 505, 5th Floor, in the building known as G-Square, Nr. B.M.C. Office, Jawahar Road Shatkopar (E) Mumbai-400077 and that m client had purchased the office premises from the owner M/s. Jet Speed Realtors Pvt Ltd and have executed Agreement for Sale dated 16th May 2014 and the same was registered with the office of the Sub Registrar under No KRL1-4331-2014 dated 27-05-2014 and was holding Original Agreement for sale and that the said Original Agreement mentioned above of the said premises has been lost or misplaced rom his custody and is not traceable. Any person having any claim, right, title

nterest in or against said flat by virtue of said Original Agreement or by way of inheritance nortgage, possession, sale, gift, lease enancy, lien, charges, trust are hereby equired to make the same known to the ndersigned within 15 days from the date ereof, failing which the claim of such person/s will be deemed to have been waived and/or bandoned or given up and the same shall no be entertained thereafter. The public at large is hereby informed to take the note of the same Place: Mumbai Ansari Shakee

706.29

120.07

120.07

107.10

1229.69

683.27

85.73

85.73

44.34

1229.69

PIONEER INVESTCORP LIMITED (CIN: L65990MH1984PLC031909) Regd, Office: 1218, Maker Chambers V. Nariman Point, Mumbai 400 021 Tel. no. 022 - 6618 6633 / Fax no. 2204 9195 Website: www.pinc.co.in email.: investor.relations@pinc.co.in

STANDALONE

659.31

11.93

11.93

7.09

1229.69

0.06

Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on Company's website www.pinc.co.in and on the BSE website.

Year to date figures for the current period 31.12.2021 (Unaudited /

1,976.00

283.89

283.89

225.9

1229.69

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results - as per IND AS compliant filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure

Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months period ended 31st December,2021. (Rs. In lakhs)

figures for the previous period ended 31.12.2020 (Unaudited / reviewed)

89.84

89.84

57.54

1229.69

Full year ended 31.03.202 (Audited)

254.83

254.83

63.43

1229.69

0.52

1,612.78 2,567.06

Current quarter ended 1.12.202 Jnaudited reviewed)

833.19

20.13

20.13

8.20

1229.69

921.31

138.05

138.05

95.18

1229.69

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

यूनियन बैंक 🕼 Union Bank

अनिया Andhra

भिवंडी शाखा: तळमजला, वरदान प्लाझा, टेमघर पाईपलाईन, कल्याण भिवंडी रोड, भिवंडी, ठाणे-४२१३०२

(नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, भिवंडी (ईसीबी) शाखे**चे ग्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी **१०.०४.२०२१** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार . कर्जदार **श्री. अभिषेक ओंकारनाथ तिवारी व श्रीमती नीतु अभिषेक तिवारी** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून

६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.९,१०,७४६.७५ (रुपये नऊ लाख दहा हजार सातशे सेहेचाळीस आणि पैसे **पंच्याहत्तर फक्त)** जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार /तारणकर्ता /जामीनदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार /तारणकर्ता नामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य nलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खार्ल

नमद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ०५ फेबवारी**. २०२२ रोजी घेतलेला आहे कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत

गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **यनियन बँक ऑफ** इंडिया, भिवंडी (ईसीबी) शाखा यांच्याकडे रु.९,१०,७४६.७५ (रुपये नऊ लाख दहा हजार सातशे सेहेचाळीस आणि पैसे पंच्याहत्तर फक्त) अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला, क्षेत्रफळ ८६२ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, बी विंग, इमारत बी, वरदान हाईटस्, सर्व्हे क्र. १११, हिस्सा क्र. १ पी व सर्व्हें क्र. ११०, हिस्सा क्र. १८ ए, गाव टेमघर, ता. भिवंडी – ४१२११२, ठाणे **दिनांक**: 0५.0२.२0२२

प्राधिकृत अधिकारी**, युनियन बँक ऑफ इंडिया**

नमुना क्र. युआरसी-२

प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात, (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत क्रिडेन्ट प्रॉपर्टी ॲडव्हायझरी एलएलपी (एलएलपीआयएन:एएपी-१९६२) या संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेंटल रजिस्टेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयओयसीए) . प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे. कंपनीचे प्रमख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

कायदेशीर, व्यावसायिक, औद्योगिक, कर्मचारी, विपणन, जाहिरात, प्रसिद्धी, विक्री प्रमोशन, कर आकारणी, गुंतवणूक, तांत्रिक अशा विविध विषयांवर सल्लागार, सल्लागार, प्रतिनिधी, लायसनर, एजंट, मध्यस्थ, मध्यस्थ, समझोता, लिलाव करणारा व्यवसाय चालवणे, कसे आणि इतर तत्सम विषयांवर आणि रिअल इस्टेट उद्योगाच्या प्रशासन आणि संस्थेशी संबंधित मल्यांकन व्यवहार्यता अभ्यास. तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता अभ्यास करणे आणि व्यवसाय इस्टेट एजंट. गहनिर्माण आणि जमीन एजंट आणि मालमत्ता विक्रेते म्हणन काम करणे आणि जाहिरात करण्याच्या हेतूने जाणन घेणे. आणि जमिनीच्या इमारती. फ्लॅट आणि इतर मालमत्तांचे खरेदीदार आणि विकेते शोधण्यासाठी किंवा त्यांची ओळख करून देण्यासाठी. विक्री किंवा खरेदीसाठी मदत करा. स्वतःची मालमत्ता. इस्टेट. जमीन, इमारती, आनुवंशिकता, सदनिका, गॅरेज, घरे, हॉल, गोदामे, दकाने, गोदामे, कार्यालय परिसर, गिरण्या घेणे, खरेदी करणे, खरेदी करणे, भाडेपट्ट्याने घेणे, विकसित करणे, सुधारणे देखरेख करणे. देवाणघेवाण करणे किंवा अन्यथा स्वतःची मालमत्ता घेणे. याबाबत सल्ला देणे कारखाने, चाळी, निवासस्थान, घरे, निवासी निवासस्थान किंवा इतर स्थावर मालमत्ता मालमत्त सल्लागार म्हणून आणि वरील वस्तू वाहन नेण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्ती, भागीदारी फर्म किंवा कंपनीमध्ये सामील होणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय: युनिट क्र.६०९, ६वा मजला, सी विंग, वन बिकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ येथे सर्व कामकाजाच्या दिवशी (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळून) स.९.०० ते सायं.५.०० दरम्यान कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

१. श्री. आदित्य विक्रम कनोरिया (डीपीआयएन:०७००२४१०) ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०२.२०२२ २. श्री. मनदीप सिंग (डीपीआयएन:०६३९५८२७)

CONSOLIDATED

2,395.64

165.00

165.00

107.03

1229.69

For PIONEER INVESTCORP LIMITED.

Previous year Quarter

786.08

17.16

1229.69

figures for the previous period ended 31.12.2020 Unaudited reviewed)

1,913.87

91.1

61.1

1229.6

Fu**ll** year ended 31.03.2021

3,112.78

279.65

279.65

87.96

152.72

0.72

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०८.०२.२०२२

1229.69

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN A public holders interestly given, that my client MR.KISHORE JAMNADAS, has become the Owner of Flat No.403/404, Fourth Floor, "K" Wing, Building known as 'ACROPOLIS" and Society Known as ACROPOLIS BLDG. K,L,M,N & O CO. OP. HSG.SOC.LTD., bearing Registration No. PLR/VSI/HSG/TC/1127/2020, Dt: 23-12-2020, PLR/VSI/HSG/TC/1127/2020, Dt: 23-12-2020, admeasuring 34.25 Square Meters, Carpet Area (i.e. 368.58 Square.Feet.), constructed on N.A. Land bearing Survey No.64, 66, 69, 72, 73, Hissa No.2, 3A, 3B, 3C, 45,66,78,91,9/2,10,12,3,24/1,5,3/1/2,3/2,4,56,7/1,7/2,8,9,10 1A part 4,5,6, lying being and situated at MMRDA Layout, Sector No.3, off Chikhadongari Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar 401303, by virtue of the LAW OF INHERITANCE, & LAW OF INDIAN SUCCESSION ACT, after the demise of his Wife Late MS. MADHURI KISHORE, who Wife Late MS. MADHURI KISHORE, who died intestate on Dated 07-04-2018 empowering him as her legal heir and representative, who is entitled to succeed to the estate of the decaged

estate of the deceased.

The deceased MS. MADHURI KISHORE have left behind her his husband and her Two Daughters as her Legal heirs and Lega representatives.viz

Sr.No. Name 1. MR.KISHORE JAMNADAS Husband 2. MS. KAJAL KISHORE Daughter Daughter 3. MS. BELLARA HEENA Daughter

Accordingly aforesaid Daughters, by Mutual Understanding and Family adjustment have notionally given their NOC and CONSENT to their Father MR.KISHORE JAMNADAS to regularize the said Flat on his name in the Record of the Society. Now my client is going to sale the aforesaid property to any prospective buyers. Whoever has any kind of right, title, lien, interest, claim, in the aforesaid Property, shall come forward with their genuine objection within 15 days from the publication of this Notice, and contact to me on phone or at following address. Otherwise i shall be deemed and presumed that my clien is entitled to INHERIT his WIF's property, and dispose of the said property as he deem fit. And no claim shall be entertained after the expiry of Notice period.

Date:-09-02-2022 Advocate High Court
3-Ambika Apartment, Next to Vartak Hall,
Agashi Road, Virar (W),Tal:Vasai,
Dist: Palghar Pin-401303. Mo. No. 9325973730 **OSBI**

भारतीय स्टेट बँक, रिटेल ॲसेट सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर-॥, तारा चेंबर्स, मरीआई गेटजवळ, वाकडेवाडी, मुंबई-पुणे रोड, पुणे ४११००३ फोन : (०२०) २५६१८४००, २५६१८३२६ ई-मेल : agmracpc2.pune@sbi.co.in

मागणी नोटीस

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३(१) सह सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफेसी कायदा) च्या कलम १३(२) अन्वये)

ज्याअर्थी, खाली सही करणार अधिकृत अधिकारी, **भारतीय स्टेट बँक, आरएसीपीसी–॥, पुणे** यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३ सह कलम १३(१२) नुसार प्राप्त अधिकारात, सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये खाली नमूद संबंधित कर्जदार यांना **मागणी नोटीस** पाठवन सदर नोटीस तारखेपासन ६० दिवसाचे आत खाली नमद केलेल्या तपशीलानसार भरणा करण्याची सचना केली होती. वर उल्लेखलेल्या नोटीसा, न स्विकारल्याने/ न पोहोचल्याने पोस्ट खात्याकडून परत आल्या आहेत. या नोटीशींच्या प्रती खाली सही करणार यांचेकडे उपलब्ध असून संबंधित कर्जदार यांनी त्यांना इच्छा असल्यास कोणत्याही कामकाजाच्या दिवशी नेहमीच्या कार्यालयीन वेळेत, संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्याव्यात.

तरीही, संबंधित कर्जदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी **भारतीय स्टेट बँक** यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत पुढील नोटीशीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील दरानुसार होणारे व्याज, त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे व्याज यांचा भरणा करावा. कर्जदाराने घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून खालील मालमत्ता **भारतीय स्टेट बँकेकडे** गहाण आहेत.

कर्जदाराचे नाव व पत्ता/ होम ब्रँच/	मागणी नोटीस	गहाण मालमत्तेचा तपशिल	थकबाकी
खाते क्र./एनपीए दिनांक	तारीख		रक्कम
श्री. राजेश श्रावण दुबळे (कर्जदार) श्रीमती सुनिता श्रावण दुबळे (सह-कर्जदार) १) खोली नं. १०, मोरे चाळ, सुमाष नगर वाकोटा पाईप लाईन, सांताकृझ पूर्व, मुंबई- ४०००५५. २) फ्लॅट नं. ८०२, आठवा मजला, सी विंग, ''काका होम्स'', सर्व्हे नं. ७०/१, सिटीएस नं. ४०५७/४०५८, रहाटणी, ता. हवेली, जि. पुणे– ४११००१७. मुख्य शाखा: एमआयडीसी हिंजवडी खाते क्र.– ३८५६००१४०४८ MC-HL FLEXIPAY एनपीए दि. २५.१११	१३.०१.२०२२ सरफेसी कायदा २००२ कलम १३(२) अंतर्गत दि. ०६.०८.२०२१ रोजी जारी केलेली नोटीस रद्द केली आहे.	पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीतील रहाटणी गाव, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्वेहं नं. ७०/१ (पै), सिटीएस नं. ४०५७ (पै), ४०५८ (पै) क्षेत्र ०० एच ५८.७२ आर म्हणजेच ५८७२.८४ चौ. मी. पैकी ०२ एच १५ आर वरील ''काका होम्स'' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रोजेक्टमधील सी विंग मधील आठव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ८०२ कार्पेट क्षेत्र ३६.५८ चौ. मी. + लगतची बाल्कनी २.७४ चौ. मी. + झ्राय बाल्कनी क्षेत्र ३.१ चौ. मी. + टेरेस क्षेत्र ६.६४ चौ. मी. आणि कार पार्किंग नं. एल-८३. आणि दि. १०.०४.२०१९ च्या सेल अँग्रीमेंटमध्ये नमूद केल्याप्रमाणे चतुःसिमा आहेत.	दि. १२.०१.२०२२ रोजी क. ३१,२६,६३२/- (रुपये एकतीस लाख सव्वीस हजार सहाशे बत्तीस फक्त) अधिक पुढील व्याज, खर्च शुल्क इ.

जर संबंधित कर्जदार यांना मागणी केल्यानुसार भरणा करू शकले नाही तर **भारतीय स्टेट बँक** सदर कायद्यातील कलम १३(४) आणि त्याचे नियम यामधील तरतूदीनूसार वरील मालमत्तांमधून वसूलीची प्रक्रिया सूरू करेल. अशा प्रक्रियेमूळे होणारे परिणाम वा नुकसान यास कर्जदार हेच जबाबदार असतील.

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करून उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सरफेसी कायदा, २००२ च्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

सदर सरफेसी कायद्याने कर्जदार यांना **भारतीय स्टेट बँकेच्या** लेखी संमतीशिवाय सदर मालमत्तेसोबत कोणताही व्यवहार करण्यास उदा. विक्री, भाडेपट्टी अथवा अन्य व्यवहार करण्यास प्रतिबंध आहे. सदर सरफेसी कायद्यातील तरतूर्दीचे उल्लंघन कर्जदार यांनी करणे हा गुन्हा समजून त्याना जबाबदार धरण्यात येईल. व सरफेसी कायद्यातील तरतूदीनुसार ते दंड व शिक्षा यास पात्र असतील.

दिनाक : ०९ ०२ २०२२

ठिकाण : पुणे / मुंबई (मजकुरात सदिग्धता असल्यास इंग्रजी मजकुर ग्राह्य मानावा) सही /-

अधिकृत अधिकारी, भारतीय स्टेट बँक, (आरएसीपीसी-॥)

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएनः एल ३६९ १२ एम एच १९८६ पी एल सी ०४ १२०३.

नोंदणीकृत कार्यालय: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९६. द्र.:०२२-२८२९१८९३ फॅक्सः ०२२-२८२९०४१८, वेबसाईटः www.goldiam.com, ई-मेल: investorrelations@goldiam.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात)
ì	मागील वर्षाकरिता

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली नऊमाही	मागील वर्षाकरिता वर्ष ते तारीख आकडे
तपशील	३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२२३९९.८१	908८३.९९	१५८६९.२०	५५३८६.७९	२८१४७.४७	४१३२१.९८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	५४९०.७६	२८९७.१४	३९८ ४.४५	99489.49	५९२५.६३	८१३९.६९
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	५४९०.७६	२८९७.१४	५५५५.५३	99489.49	७४९६.७१	९७१६.४०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	३९५७.७ ९	१९७०.६५	8803.24	८३१३.३९	५७८७.३६	६७०६.८८
कर, अल्पाकृती व्याज व सहकारी कंपनीचे नफा/(तोटा)चे हिस्सानंतर निव्वळ नफा/(तोटा)	४१४४.३८	२२७७.५९	४३ १०.४५	९११६.२२	६३४५.७३	७३४४.३१
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	२२१७.४९	२२१७.४९	२२९६.६०	२२१७.४९	२२९६.६०	२२१७.४९
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)						
अ. मूळ	१८.१६	८.७५	२०.१६	३७.९१	२६.११	३०.२६
ब. सौमिकृत	१८.१६	८.७५	२०.१६	३७.९१	२६.११	३०.२६
एकमेव वित्तीय निष्कर्षबाबत प्रमुख अहवाल						
		. \ 0	. \ 0	. \ 0	. , ,	0 1 0

ब. सौमिकृत	१८.१६	८.७५	२०.१६	३७.९१	२६.११	३०.२६
एकमेव वित्तीय निष्कर्षबाबत प्रमुख अहवाल						
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली नऊमाही	मागील वर्षाकरिता वर्ष ते तारीख आकडे
तपशील	३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	99408.३७	9२9७८.७२	७९१६.०९	३२१६१.०६	१५१५०.३६	२३३५९.२२
करपुर्व नफा	२०४६.९९	२१४८.६३	9२९४.२9	५९९६.७५	२१२९.१०	४२०२.७१
करानंतर नफा	१४०६.३०	9८७9.८७	१००१.१६	४७४६.६०	9884.09	३०५१.३६
एकूण सर्वकष उत्पन्न	१५१०.६८	२११८.६२	9329.9८	५३७०.२८	२२३९.६०	३८४९.९१

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.goldiam.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

राशेष भन्साली

कार्यकारी अध्यक्ष

GAURANG GANDHI MANAGING DIRECTOR

व्हाईट ऑरगॅनिक रिटेल लिमिटेड ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७. भारत **सीआयएन: एल०११००एमएच२०११पीएलसी२२५१२३** ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय कालावधीकरिता एकमेव व वित्तीय कालावधीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाख ईपीएस व्यतिरिक्त) (रु. लाख ईपीएस व्यतिरिक्त) संपलेर्ल वर्ष ते संपलेले संपलेले तारीख तारीख चालु तिमाही आकडे संबंधीत व तिमाही आकडे संबंधीत व 39.92.29 39.92.29 39.92.29 39.92.20 39.92.29 39.92.20 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित गलेखापरिक्ष<u>ि</u>त कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) £00£.2£ 0398.89 9868.68 \$00\$.28 0398.89 करानंतर साधारण प्रक्रियेतन निव्वळ नफा/(तोटा) 802.20 420.08 \$02.90 86.20 420.94 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर 420.08 ६०२.१८ 86.26 420.94 802.20 कालवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)* 420.08 £02.90 86.20 420.94 \$02.20 समभाग भांडवल 9090.00 9090.00 9080.60 9090.20 9090.60 मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानसार पनर्मल्यांकित राखीव वगळन राखीव उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येकी) 4.42 0.88 8.00 4.42 ब) सौमिकत 8.00 4.42 0.88 8.00 4.42 उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)(रू.१०/-प्रत्येकी) 8.00 4.42 ब) सौमिकत 8.00 4.42

*सदर निष्कर्ष हे प्रथम एकत्रित कालावधी असल्याने ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या मागील अर्धवर्षाकरिताचे संबंधित आकडे नमुद केलेले नाही. टिप: सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांच स्रविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या http://www.whiteorganics.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करित दर्शक रूपार्न व्यवस्थापकीय संचालक

व्हाईट ऑरगॅनिक रिटेल लिमिटेडकरित

डीआयएन:०३१२१९३९



Regd. Office: Plot No. B/8-9, Sector C, Sarora Urla Industrial Complex, Raipur 493 221 (C.G.) Ph.+91-771-4910058. E-mail: cs@mahamayagroup.in Website: www.mahamayagroup.in

CIN: L27107CT1988PLC004607

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

	I O K	THE QU	AIRTEIR AI		MOITH		, 3131 D	LGLIMBLI	, 1011				
											(₹in Lakhs) Except per	share data)
				Stand	alone					Conso	lidated		
Sr.		(Quarter ende	d	Nine Mon	ths ended	Year ended	(Quarter ende	d	Nine Months ended		Year ended
No.	Particulars	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income From Operation	13,735.78	12,502.21	6,579.95	35,359.85	14,935.77	25,135.51	13,735.78	12,502.21	6,579.95	35,359.85	14,935.77	25,135.51
2	Net Profit /(Loss)for the period												
	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	150.44	107.87	116.09	335.59	(185.86)	108.42	150.44	107.87	116.09	335.59	(185.86)	108.42
3													
	(after Exceptional and/or Extraordinary items)	150.44	107.87	134.23	335.59	(167.72)	126.56	150.44	107.87	134.23	335.59	(167.72)	126.56
4	Net Profit/(Loss) for the period after Tax												
	(after Exceptional and/or Extraordinary items)	100.23	71.43	126.47	219.71	(154.67)	55.08	198.28	69.63	157.74	315.08	(122.03)	87.82
5													
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)												
	and Other Comprehensive Income (after tax)]	100.23	71.43	126.47	219.71	(154.67)	72.60	198.28	69.63	157.74	315.08	(122.03)	105.34
6	Equity Share Capital (face value of Rs.10/- each)	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04
7	Earninas per equity share												
	(of Rs.5/- each) (Not annualised):												
	(1) Basic (Rs.)	0.68	0.48	0.93	1.49	(1.14)	0.40	1.34	0.47	1.16	2.13	(0.90)	0.63
	(2) Diluted (Rs.)	0.68	0.48	0.93	1.49	(1.14)	0.40	1.34	0.47	1.16	2.13	(0.90)	0.63

The above is an Extract of the detailed format of results for quarter ended on 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation-. 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the standalone/consolidated unaudited financial results for the quarter ended 31st December, 2021 are available on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's website (www.mahamayagroup.in).

Figures of the previous periods have been regrouped/reclassified I restated wherever necessary The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 7th February, 2022.

For and on behalf of Board of Directors

Rajesh Agrawa Managing Director

DIN: 0080641 Add: A-11/5, Sector-3 Udaya Society, Tatibandh, Raipur - 492001 Chhattisgarl

Place : Raipur Date: 07.02.2022